

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक १९ जुलै, २०१६ / आषाढ २८, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) मुख्यमंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण मंत्री | | |
| (३) खनिकर्म मंत्री | | |
| (४) राजशिष्टाचार मंत्री | | |
| (५) पर्यटन मंत्री | | |
| (६) कामगार, कौशल्य विकास,
माजी सैनिकांचे कल्याण मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ३८

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामात झालेला गैरव्यवहार

- (१) * ५३८८४ डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.नितेश राणे (कणकवली), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.अब्दुल

सत्तार (सिल्लोड), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने शहरातील केलेल्या ३४ रस्त्यांच्या ३५२ कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीच केलेल्याचे माहे मे, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रस्त्याचे पाहणी करण्यात आलेल्या ३४ कामांपैकी कोणतेही काम योग्य दर्जाचे नसून प्रत्येक रस्त्यात ४० ते १०० टक्के त्रुटी असल्यामुळे मे.रेलकॉन, मे.आर.के.मधानी, मे.रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट, मे.महावीर इन्फ्रास्ट्रक्चर, मे.जे कुमार इन्फ्रा कन्स्ट्रक्शन व मे.आरपीएस इन्फ्रा या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येऊनसुद्धा सदर ठेकेदार निर्दोष सुटतील अशा पध्दतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल ८ महिन्यांपूर्वी आयुक्तांना सादर केला आहे, हे ही खरे आहे काय

(४) असल्यास, सदरहू अहवालातील शिफारशीनुषंगाने महानगरपालिकेने तत्कालीन मुख्य अभियंता (रस्ते) व दक्षता विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासह काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, रस्ते गैरव्यवहार प्रकरणी काळ्या यादीत टाकण्यात आले असतानाही त्यातील मे.जे कुमार इन्फ्रा, मे.आरपीएस इन्फ्रा या दोन दोषी कंत्राटदारांना सॅण्डहस्ट रोड येथील हॅकॉक व वर्सोवा उड्डाणपूल, मिठी नदी व विक्रोळी उड्डाणपूल ही २२७ कोटी रुपयांची कामे पुन्हा देण्यात आलेली आहेत, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, याप्रकरणी शासनाने उच्च स्तरीय चौकशी केली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहेत, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतुक) यांनी दिनांक २७ एप्रिल, २०१६ रोजी आज्ञाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल (एफ.आय.आर.) दाखल केला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल दिनांक १८.०३.२०१६ व अतिरिक्त अहवाल दिनांक ३१.०३.२०१६ रोजी आयुक्तांना सादर केला आहे.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेने श्री.अशोक पवार, तत्कालीन मुख्य अभियंता (रस्ते) व श्री.उदय मुरुडकर, मुख्य अभियंता (दक्षता विभाग) यांना निलंबित केले आहे.

(५) हॅकॉक पुलासह चार पूल बनविण्याच्या कामाचे रु.१८४.२३ कोटी इतक्या रकमेचे कंत्राट मे.जे कुमार इन्फ्रा व मे.आरपीएस इन्फ्रा यांना देण्याबाबतचे प्रस्ताव महापालिका प्रशासनामार्फत स्थायी समितीच्या मंजूरीसाठी दिनांक २२ एप्रिल, २०१६ रोजी सादर करण्यात आले होते. त्यावेळेस रस्त्यांच्या चौकशी अहवालावर अंतिम निर्णय झाला नव्हता.

आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमिततेबाबत कारवाई करण्याचे आदेश दिनांक २५.०४.२०१६ रोजी पारित केले होते. तद् नंतर कंत्राटदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येवून दिनांक १६.०५.२०१६ रोजी कंत्राटदारांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

दिनांक ०४.०५.२०१६ रोजी पर्यंत कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची/नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तथापि, अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे दिनांक ०४.०५.२०१६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वरील चार पुलांचे रु.१८४.२३ कोटी इतक्या रकमेचे कंत्राट मे.जे कुमार इन्फ्रा व मे. आरपीएस इन्फ्रा यांना देण्याबाबतचा प्रस्ताव संमत करण्यात आला त्यानुसार महानगरपालिकेमार्फत सदर कामाचे कार्यदेश दिनांक ०६.०५.२०१६ रोजी मे. जे कुमार इन्फ्रा व मे. आरपीएस इन्फ्रा यांना देण्यात आले.

(६) सदर बाबतीत जनहित याचिका क्रमांक ५१/२०१६ मध्ये मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या दिनांक ०५.०७.२०१६ रोजीच्या आदेशानुसार, हॅकॉक पुलासहित इतर चार पुलाच्या बांधकामाची कंत्राटे रद्द करण्यात आली असून फेरनिविदा मागविण्याबाबतची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सदर बाबतीत उच्च स्तरीय चौकशी करण्यात आलेली नाही.

कोकणातील सागरी पर्यटनस्थळांचा विकास करण्याबाबत

(२) * ५६९७२ श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये किनारपट्टी भागात असलेली पर्यटनस्थळे व विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांचा पर्यटन विकास योजनेतून विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने कोकणात सागरी पर्यटन विकास ही संकल्पना राबविण्यासाठी लागणारा रुपये ८५ कोटीचा निधीही उपलब्ध करून दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोकणातील सागरी पर्यटन विकास कामांचे स्वरूप काय आहे व शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे सादर केलेल्या विकास प्रस्तावाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. जयकुमार रावल : (१) व (२) केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेतर्गत कोकणातील सिंधुदुर्ग कोस्टल सर्किटची निवड करण्यात आलेली आहे. या अंतर्गत रु.८२.१७ कोटी रकमेच्या प्रकल्पास केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिलेली आहे.

(३) उपरोक्त प्रस्तावांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पर्यटकांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. वर नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाने स्वदेश दर्शन योजनेतर्गत प्रकल्पाच्या रु.८२.१७ कोटी रकमेस तत्वतः मान्यता दिलेली असून रु.१२.७९ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.

**कल्याण-डोंबिवली येथील विकासकांनी स्वस्त घरांचे प्रलोभन
दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याबाबत**

(३) * ५८४८५ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली येथील गजानन होम्स, ओमसाई, आकृती, त्रिमुर्ती, ग्रीनसिटी, स्वस्तिक, एव्हरेस्ट, उमंग, एकविरा, साईकृपा, आमंत्रण, साई लीला, सनसिटी, ऑकार, मंगलमुर्ती, शुभारंभ, आशिर्वाद अशा २० विकासकांनी स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून नागरिकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबाबत तत्कालिन पोलिस उपायुक्त यांनी माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान विशेष तपास पथक नेमले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात विशेष तपास पथकाकडून सहा ते आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी गुंतविलेल्या रकमा त्यांना अद्यापही मिळाल्या नाहीत तसेच कल्याण-डोंबिवली या परिसरात स्वस्त घरांच्या जाहिराती पुन्हा आढळून आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी विकासकांकडून फसवणूक झाल्याने अशा विकासकांवर मोक्का अन्वये कारवाई करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी माहे मार्च-एप्रिल, २०१६ मध्ये नागरिकांना आश्वासन देऊनही अद्याप त्यानुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने दोषी विकासकांवर तातडीने कारवाई करून फसवणूक झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी गुंतविलेली रक्कम मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे एकुण १७ गुन्ह्यांपैकी ३ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडे तपासात आहेत. महात्मा फुले चौक, पो.स्टे. कडील एकुण १४ गुन्ह्यांपैकी ७ गुन्ह्यांचा तपास पुर्ण

करण्यात आलेला असून उर्वरित ७ गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. तसेच कल्याण-डोंबिवली परिसरात स्वस्त दरात घरे अशा जाहिराती आढळून आलेल्या नाहीत.

(४) सदर प्रकरणी महात्मा फुले चौक पो.स्टे. येथे एकुण १४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकुण ३४ आरोपी अटक असून त्यांचेकडून एकुण ४०,११,९००/- रु.चा रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत दाखल गुन्ह्यांतील ७ गुन्हे न्यायप्रविष्ट असून उर्वरित ७ गुन्हे पोलीस तपासावर आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अनेक गुंतवणूकदारांना ट्र्यू लाईफ या
मल्टीलेव्हल कंपनीने फसविल्याबाबत**

(४) * ५८०४१ श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनेक गुंतवणूकदारांना ट्र्यू लाईफ या मल्टीलेव्हल कंपनीने विविध योजनांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयास फसविल्या प्रकरणी औरंगाबाद येथे दिपक सूर्यवंशी सह इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे दिनांक १७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीची सभासद संख्या सहा हजारांपेक्षा जास्त असून कंपनीतर्फे गुंतणुकदारांना अंगठी, सफारी सूट, पैठणी अशा वस्तुचे आमिष दिले जात होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी तपास करण्यात आला आहे काय, तपासात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे तसेच गुंतवणूकदारांची रक्कम मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय हे खरे आहे.

(२) गुन्हाच्या तपासात नमूद कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची (सभासदांची) संख्या ५४१५ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच कंपनीतर्फे गुंतवणूकदारांना अंगठी, सफारी, सुट व पैठणी अशा वस्तूंचे आमीष दाखविले जात होते. सदर प्रकरणी फिर्यादीसह ९ साक्षीदारांनी कंपनीकडून फसवणूक झाल्याबाबत प्रत्यक्ष येवून जबाब दिले आहेत. या साक्षीदारांच्या जबाबावरून त्यांची एकूण ४४,७८०/- रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात वेळोवेळी आवाहन करूनही इतर गुंतवणूकदार जबाब देण्यास पुढे आलेले नाहीत.

(३) सदर प्रकरणी शिवाजी शेणुबा ढाकणे यांच्या फिर्यादीवरून श्री.दिपक जीभाऊ सुर्यवंशी, सी.एम.डी. ट्र्यु लाईफ व्हीजन प्रा.लि. व इतर सात आरोपींविरुद्ध दि.१६/०५/२०१६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, वाळुज, औरंगाबाद शहर येथे गु.र.नं. २३१/२१६ कलम ४०६, ४२०, १०७, १०९, ११४, १२०(ब), ३४ भा.दं.वि. सह कलम ३, ४ (१) महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियम १९९९ (एमपीआयडी) तसेच कलम ६६ (डी) IT Act (सुधारणा २००८) व प्राईज चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्किम (बँकिंग) अँक्ट १९७८ चे कलम ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हाचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत आहे. यामध्ये एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून रु.५,८०,०५०/- किंमतीचा मुद्देमाल मिळाला आहे. आरोपींना अद्यापही जामीन झालेला नसून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सदरचा गुन्हा पोलीस तपासावर आहे.

याव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यात ट्र्यु लाईफ या मल्टीलेव्हल कंपनीने विविध योजनांचे आमीष दाखवून कोट्यावधी रुपयास फसविल्याबाबत एकही गुन्हा दाखल नाही.

(४) सदर प्रकरणी कोणताही विलंब झालेला नाही.

**औरंगाबाद महापालिकेने हर्सुल तलावातील गाळ काढण्यासाठी
 ठेकेदाराला जास्त दर दिल्याबाबत**

(५) * ५६८०० श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरात गाळ काढण्यासाठी २५ रुपये क्युबिक मीटरचा दर

असताना महापालिकेने हर्सुल तलावातील गाळ काढण्यासाठी ठेकेदाराला ३०० ते ३२५ रुपयांचा दर दिला असल्याची बाब दिनांक ३० मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू दर कशाच्या आधारे देण्यात आला याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणात तत्कालीन व सद्याचे आयुक्त दोषी असून सदर प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुसार दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

जलसंपदा विभागाच्या दरसूचीनुसार गाळ काढण्याच्या कामाचा दर रुपये ३७.३८ प्रती घनमीटर इतका असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दरसूचीनुसार उत्खननासाठीच्या कामाचा दर रुपये ३६९.६८ प्रती घनमीटर इतका आहे.

या प्रकरणी जलसंपदा विभागाच्या दरसूचीनुसार गाळ करण्याचे काम करणे अपेक्षित असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दरसूचीनुसार काम देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) दिनांक ३०.५.२०१६ रोजी झालेल्या औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विषयांकित प्रकरणी विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मा.पालकमंत्री, औरंगाबाद यांनी दिलेले आहेत.

(४) सदर प्रकरणी औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशीत शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), उप अभियंता व शाखा अभियंता हे प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्याने या दोषी असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्याकडून महानगरपालिकेमार्फत खुलासा मागविण्यात आला आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करून २ महिन्यात अहवाल शासनास सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शेअर बाजार व्यवस्थेला समांतर अवैध

डब्बा ट्रेडिंग सुरु असल्याबाबत

(६) * ५६०८९ श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरात शेअर बाजार व्यवस्थेला समांतर व्यवस्था निर्माण करून बाजार नियामक व शासनाची फसवणूक करणारी अवैध डब्बा ट्रेडिंग सुरु असून राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी डब्बा ट्रेडिंग चालविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अवैध व्यापारात दररोज सुमारे १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती नागपूर येथील आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शहरातील सुमारे दहा ठिकाणी दिनांक १२ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास पोलीसांनी छापे टाकून १३ जणांना अटक करून चौकशी सुरु केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच अकोट (ता.अकोट, जि. अकोला) येथे स्थानिक सहा माफियाकडून चालविण्यात येणाऱ्या "डब्बा ट्रेडिंग" वर दिनांक १ जून, २०१६ रोजी पोलीसांच्या विशेष पथकाने छापा टाकल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

तथापि सध्या गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी डब्बा ट्रेडिंग चालविण्यात येत आहे याबाबत अजून पावेतो माहिती मिळू शकली नाही परंतु सध्या गुन्हे तपासावर असल्याने तपास पुर्ण झालेनंतर या बद्दल संपुर्ण माहिती देणे शक्य होणार आहे.

(२) होय, हे खरे आहे.

दिनांक १२ मे, २०१६ रोजी १० ठिकाणी अवैधरित्या डब्बा ट्रेडींगचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन लकडगंज येथे ७, पोलीस स्टेशन तहसील व सिताबर्डी येथे प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ९ गुन्हे २३ आरोपीतांविरुद्ध दाखल करून १० आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे व गुन्ह्याचा तपास चालु आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) उक्त प्रकरणी अवैध डब्बा ट्रेडींग करणारे कंपनीचे मालक व इतर आरोपी यांचे विरुद्ध दि.०२.०६.२०१६ रोजी पोलीस स्टेशन, अकोट शहर येथे अप. क्रमांक २१३/१६ कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१, ४७७ (अ), १२०(ब) भादंवि. सह कलम २३(१) सिक्युरीटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अॅक्ट १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील मेपल ग्रुपतर्फे "पाच लाखात घर" अशी जाहिरात
वृत्तपत्रांत देण्यात आल्याबाबत

(७) * ५४०१२ श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.अनिल कदम (निफाड), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील मेपल ग्रुपतर्फे "पाच लाखात घर" अशी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची छायाचित्रे असलेली जाहिरात दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास सर्व प्रमुख वृत्तपत्रांत देण्यात आली होती, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर वादग्रस्त मेपल ग्रुपच्या संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे, पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी दोषी मेपल ग्रुपच्या संचालकांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी मेपल शेल्टर्स प्रा.लि./मेपल ग्रुप या बांधकाम कंपनीच्या ३ संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १००/२०१६ भादं.वि.क ४६७, ४६८, ४७१, ४०९, ४२०, ४१७, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात १७५०७ मूळ फॉर्मस, २ हार्ड डिस्क जप्त करण्यात आले असून आरोपींचे बँक ऑफ महाराष्ट्र, कसबा, पेठ, पुणे येथील खाते गोठविण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यातील २ आरोपींना मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी अंतरिम जामिन मंजूर केला असून १ आरोपीस मा.सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

सदर गुन्ह्याची व्याप्ती व गांभिर्य पाहून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे तुळीज (ता.वसई) येथील रहिवाशांची युनिवर्सल ग्रुप ऑफ कंपनीज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी फसवणूक केल्याबाबत

(८) * ५९४९१ श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे तुळीज (ता.वसई जि.पालघर) येथील सर्वे नं.१६, हिस्सा नं.२/अ व सर्वे नं.७, हिस्सा नं.२ या जागेवर असणाऱ्या २७० चाळधारकांना युनिवर्सल ग्रुप ऑफ

कंपनीज बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांनी कमीत कमी २५० चौ.फूट क्षेत्रफळ असलेली सदनिका कोणताही मोबदला न घेता बांधून देण्याचे पत्र दिनांक १६ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास तेथील रहिवाशांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर लेखी पत्र देऊनही विकासक चाळधारकांकडून २.५० ते ३ लाख रुपये जबरदस्तीने घेऊन त्यांना २५० चौ.फूटांपेक्षाही कमी जागा देत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच विकासकाने वसई-विरार महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संगनमत करून इमारतीमध्ये अनधिकृतपणे मजले बांधले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, चाळधारकांकडून घेण्यात आलेला मोबदला त्यांना परत करण्याबाबत तसेच अनधिकृतपणे बांधकामावर व वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) उक्त बाब संबंधित बिल्डर आणि चाळ धारकांची आपसामधील आहे. परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेने स्थळपाहणी केली असता बिल्डर व चाळ धारक यांच्यामध्ये करारनामे झाल्याचे निदर्शनास येत आहे.

(२) उक्त बाब निदर्शनास आली नाही.

(३) सदर इमारतीस / चाळधारकास दिनांक १६.०४.२०१२ रोजी बांधकाम परवानगी व दिनांक २८.०४.२०१४ रोजी सुधारीत बांधकाम परवानगी देण्यात आली. परंतु विकासकाने बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम केल्याचे आढळल्याने संबंधित विकासकाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५२, ५३, ५४ व १५२ अंतर्गत नोटीस देण्यात आलेल्या आहेत व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सदर बांधकाम परवानगी दिनांक ११.०७.२०१६ रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रहिवास नसलेल्या इमारती निष्कासनाची कार्यवाही व रहिवाशी असलेल्या इमारतीमधील सदनिकांना रिकाम्या करण्याच्या नोटीसा देवून निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

(४) उपरोक्त प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनास चार आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, पालघर यांना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरातील बर्फ विक्रेत्यांकडील बर्फाच्या नमुन्यांमध्ये
ई-कोलाय जिवाणू आढळल्याबाबत**

(९) * १९८९३ श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याने शहरातील बर्फविक्रेते, उपहारगृह, ज्यूस सेंटर, उसाचा रस विक्रेते, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळे विक्रेते तसेच लस्सी व ताक विक्रेत्यांकडील बर्फाचे ९४८ नमुने तपासले असून त्यातील ९२ टक्के म्हणजे ८७० नमुन्यांमध्ये ई-कोलाय जिवाणू आढळल्याची माहिती माहे जून, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू दूषित बर्फाचे पेय पिल्याने अनेक संसर्गजन्य आजार पसरत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे विविध उपहारगृहे, फळांचे रस बनवणारी दुकाने, उसाची रसवंती गृहे, बर्फाचे गोळे विकणारी दुकाने यापैकी दूषित बर्फ आढळलेल्या दुकानांवर कारवाई करून १२२४० किलो बर्फ नष्ट करण्यात आला.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अन्वये, एकूण ३१२ तपासणी अहवाल देण्यात आले असून, ९० विक्रेत्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४१५, ४१६ व ४८८ अन्वये, ५६८६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून २१७९ किलो मिठाई, ११४२३ खाद्य पदार्थ, १३७२० लिटर पेय व सरबते तसेच ६९२० किलो नासलेली फळे व भाजीपाला महापालिकेमार्फत नष्ट करण्यात आला.

अन्न सुरक्षा व मानके नियम व नियमन २०११ नुसार बर्फ उत्पादकांवर कारवाई करण्याची बाब महानगरपालिकेमार्फत आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ बर्फ कारखान्यांपैकी अयोग्य नमुना आढळलेल्या ६ कारखानदारांवर खटले दाखल करण्यात आले असून, १ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

विविध उपहारगृहे, फळांचे रस बनवणारी दुकाने, उसाची रसवंती गृहे, बर्फाचे गोळे विकणारी दुकाने इत्यादी आस्थापनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येते.

**उल्हासनगर ठाणे येथील शहाड ते महानगरपालिका ह्या रस्त्याचे
बांधकाम अपूर्ण असल्याबाबत**

(१०) * ५४६१४ श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर ठाणे येथील शहाड ते महानगरपालिका हा रस्ता गत ८ महिन्यांपासून खोदून ठेवलेला असून कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे तसेच निधीअभावी सदर खोदलेल्या रस्त्यात अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाल्याची बाब दिनांक २१ मार्च, २०१६ च्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व पक्षीयांनी केली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त मागण्या मान्य करून उल्हासनगर शहाड रस्त्याचे काम त्वरित करण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा आशयाची बातमी दिनांक २१.०३.२०१६ रोजी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती. तथापि सदर बाब खरी नसून या रस्त्यावर अपघात होऊन एका जणाचा मृत्यू झाला आहे.

सदर रस्त्याचे काम निधीअभावी रखडले नसून कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे रखडले आहे.

(२) होय हे खरे आहे.

(३) व (४) दिनांक १८.०२.२०१६ रोजीच्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये काही सदस्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याबाबत तसेच, सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबतच्या मागण्या केल्या होत्या.

तथापि, सदर मागण्याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये केवळ चर्चा झाली असून त्यावर, कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कंत्राटदारास वेळोवेळी कळविण्यात आले आहे. तसेच, दिनांक ०५.०७.२०१६ रोजीच्या पत्रान्वये, सदर रस्त्याच्या कामात प्रगती राखण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत व कार्यवाही न केल्यास निविदेच्या अटी व शर्तीनुसार त्यांचेवर सक्त कारवाई करण्यात येईल आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल असे संबंधित कंत्राटदारास कळविण्यात आले आहे.

**सुरजागड (जि. गडचिरोली) परिसरातील लोहखनिजाचे अवैध
उत्खनन केल्या प्रकरणी कारवाई करण्याबाबत**

- (११) * ५८५०१ श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील पहाडीवर ७० टक्केपेक्षा अधिक लोहमिश्रीत दगड असून हा परिसर पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या हद्दीमध्ये येत असून लॉयड मेटल कंपनीने पेसा कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन केल्याचे व वनसंवर्धन कायद्याचे उल्लंघन करून या परिसरातील अत्यंत मौल्यवान हजारो झाडे तोडून परस्पर विकल्याची माहिती दिनांक ५ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या गंभीर प्रकरणाबाबत नागरिकांनी लॉयड मेटल कंपनीच्या विरोधात संबंधित विभागाकडे तक्रार केली असतांनाही अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करून सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या संदर्भात हजारो नागरिकांनी लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत माहे मे, २०१६ च्या सुमारास मोर्चा काढून कार्यवाही करण्याची मागणी केली होती, हे ही खरे आहे काय
- (४) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी करून संबंधित कंपनी विरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

**सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्स कंपनीमधून अंमली पदार्थाचा
साठा जप्त करण्यात आल्याबाबत**

- (१२) * ५३६५२ श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.संजय केळकर (ठाणे),

श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.सिध्दराम म्हेत्रे (अक्कलकोट), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.अनिल कदम (निफाड), श्री.योगेश सागर (चारकोप), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नारायण पाटील (करमाळा), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्हयातील चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाईफ सायन्स या कंपनीच्या गोदामातील १८.५ टन "एफेड्रीन" व २५०० लिटर असेटिक एंड हायट्रेड केमिकल्स या अंमली पदार्थाचा २०० कोटी रुपयाचा साठा अंमली पदार्थ विरोधी पथक आणि सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून जप्त केल्याचे दिनांक १७ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एफेड्रीन आणि अॅसिटीक एंड हायट्रेड हे दोन्ही एकत्रित केल्यावर केथ पेटामाईण्ट हे नशेसाठी वापरले जाणारे ड्रग तयार होते, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ जप्त करून उपरोक्त कंपनीचा मालक व तीन व्यक्तींना माहे एप्रिल, २०१६ मध्ये अटक केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) तसेच पोलिसांचे छापासत्र सुरु झाल्याचे समजल्यानंतर ७२ कोटी रुपयांचे १८० किलो एफेड्रीन अंमली पदार्थ दिनांक २९ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास उरण जवळच्या समुद्रात फेकण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

एफेड्रीन आणि अॅसेटिक ऐड हायट्रेक हे दोन्ही एकत्रित केल्यावर केथ पेटामाईण्ट हे ड्रगज तयार होते, परंतु एनडीपीएस अॅक्ट, १९८५ अंतर्गत केथ पेटामाईण्ट या ड्रगजचा समावेश करण्यात आलेला नाही.

(३) होय.

(४) नाही.

प्रस्तुती प्रकरणी तपासामध्ये तसे काही निदर्शनास आलेले नाही.

(५) प्रस्तुत प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी स्थानिक गुन्हे शाखा (सोलापूर ग्रामीण) यांचे मदतीने सोलापूर जिल्हयातील एमआयडीसीतील एव्हान लाईफ सायन्स या कंपनीच्या गोदामातून दि. १४/०४/२०१६ रोजी ९५०० किलो इफेड्रीन व दि. २०/०४/२०१६ रोजी ११,१५४ किलो ६९६ ग्रॅम इफेड्रीन तसेच २६५९ लीटर अॅसेटिक अन हायड्राईड द्रव्य (आंतरराष्ट्रीय किंमती प्रमाणे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे) असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदर प्रकरणी वर्तकनगर, ठाणे येथे एनडीपीएस कायदा, १९८५ कलम ८(क), ९(अ), २४, २५(अ), २७(अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एव्हान लाईफ सायन्स या कंपनीचे मालक, प्रोडक्शन मॅनेजर व केमिस्ट यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच सदर गुन्ह्यांचे तपासात एकूण १० आरोपींना अटक झालेली असून त्यापैकी ९ आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच ७ पाहिजेत आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

माहूर नगरपंचायतीमार्फत केलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याबाबत

(१३) * ५९१०६ श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील साडेतीन शक्ती पिठाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने माहूर नगरपंचायतीला दिलेल्या कोटयावधी रुपयांच्या निधीतून केलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी माहे मे, २०१६ च्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्यांच्या कामांची चौकशी जिल्हाधिकारी यांनी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा मागणीबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, नांदेड कार्यालयास प्राप्त झालेले नाही. तथापि, या आशयाचे निवेदन स्थानिक नगर सेवकांनी मुख्याधिकारी, नगर पंचायत माहूर यांना दिलेले आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रात या आशयाच्या बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत.

(२) उक्त निवेदन व बातम्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकारी नगर पंचायत माहूर यांना दिल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील भांडुप (पूर्व) येथे अरिहंत प्रोजेक्टमध्ये स्वस्तात घरे देण्याचे
अमिष दाखवून विकासकाने फसविल्याबाबत**

(१४) * ५४०४३ श्री.अशोक पाटील (भांडुप पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील भांडुप (पूर्व) येथील गुरुदत्त पोलीस सोसायटीच्या जागेवर सुरु असलेल्या अरिहंत प्रोजेक्टमध्ये स्वस्तात घर देण्याचे अमिष दाखवून विकासकाने ७७ कुटुंबांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याची तक्रार कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी पोलीसांनी चौकशी करून फसवणूक करणा-या विकासकांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) फिर्यादी यशवंत कमलाकर देवधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) सागा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनी २) श्री.नेमिनाथ कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. ३) मे.नेमिनाथ कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. ४) स्पेस रिअॅलेटर्स चे संचालक यांनी एकमेकांशी संगनमत करून भांडूप (पु.) येथील अरिहंत या बांधकाम प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन देवून फिर्यादी व इतर साक्षीदारांकडून रुपये १६,६७,७८,४५०/- स्विकारून फ्लॅट न देता विश्वासघात करून फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केल्याने त्यांचेविरुद्ध कांजूरमार्ग पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.४९/२०१६ भा.दं.वि.सं. कलम ४०९, ४२०, १२० (ब) सह कलम ३, ४, ५, १३ मोफा अॅक्ट, १९६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर शहरात नगरोत्थान योजनेतून रस्त्यांची कामे व
स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्प अपूर्ण असल्याबाबत**

(१५) * ५४६०४ श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहरात नगरोत्थान योजनेतून रुपये १०८ कोटींच्या रस्त्यांची कामे तसेच रुपये ७५ कोटींचा स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्पाचे काम गत चार वर्षांपासून सुरु असून सदर कामांना दोन ते तीन वेळा मुदतवाढ देऊनही उक्त कामे अदयाप पूर्ण झालेली नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने आता रुपये १०८ कोटींची नगरोत्थान योजना रुपये १७५ कोटींवर तर रुपये ७५ कोटींचा स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्प रुपये १२५ कोटींवर गेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कामांना वारंवार मुदतवाढ दिल्यामुळे तसेच खर्चात वाढ होत असल्याने महापालिका कर्जबाजारी झाली असून महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी मार्केट, कपिलतीर्थ मार्केट व शाहू मार्केट या तीन इमारती हुडकोकडे कर्जासाठी गहाण ठेवण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर रस्ते विकास प्रकल्पाची मंजूर किंमत रुपये १०८ कोटी होती. तर सदर प्रकल्पाची सध्याची किंमत रु.१२३.१६ कोटी इतकी आहे, हे खरे आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची मंजूर किंमत ७५.५८ कोटी होती. तर सदर प्रकल्पाची निविदा कमी दराची प्राप्त झालेने सदर प्रकल्पाची सध्याची किंमत ७१.०७ कोटी इतकी आहे, हे खरे आहे.

(३) सदर कामांना मुदत वाढ दिल्यामुळे पुर्व नियोजित खर्चात वाढ होणार नाही. सदर कामी महानगरपालिकेस आवश्यक इतका स्वनिधी उभारणेसाठी हुडको या संस्थेकडे फक्त शिवाजी मार्केट ही इमारत कोल्हापूर महानगरपालिकेने तारण दिलेली आहे.

(४) व (५) सदर प्रकल्प लवकर पूर्ण करणेबाबतच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिकेस देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सागर किनाऱ्यावरील जेटीचा विकास करण्याबाबत

(१६) * ५६५९७ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.संजय कदम (दापोली), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सागरी किनाऱ्यावर असलेल्या जेटींचा विकास करून त्यावर जलवाहतूक सुरु करण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने माहे मे, २०१६ मध्ये तत्वतःमंजुरी दिली असून जेटींची दुरुस्ती केल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी उद्योजकांना परवानगी देण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील प्रलंबित जलवाहतुकीचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र जलवाहतुक महामंडळ स्थापन करण्यास मा.मुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सागरी किनाऱ्यावरील जेटीचा विकास करून राज्यात प्रवासी फेरी बोट-रो-रो सेवा, मालवाहतुक आणि पर्यटनास या महामंडळामुळे चालना मिळणार असल्याने जलवाहतुक मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) प्रवासी फेरी सेवा, रो-रो सेवा, मालवाहतूक व पर्यटनासाठी खाजगी उद्योजकांना वापरावयास देण्यासाठी किनारपट्टीवरील जेटींचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ह्या जेटींपैकी उपरोक्त प्रयोजनांसाठी सुयोग्य अशा जेटींची निवड करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे. त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे खाजगी विकासांची निवड करण्यात येईल तसेच, जलवाहतूक महामंडळ स्थापन करण्यासाठी महामंडळाची व्याप्ती, कामाचा वाव, अंमलबजावणी यंत्रणा, इ. बाबी ठरविण्याची कार्यवाही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने नियुक्त केलेल्या सल्लागारांमार्फत हाती घेण्यात आली होती.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर घोटाळ्याबाबत

(१७) * ५३८५५ श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले),

श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेत एक पैशाला एक लीटर पाणी या दराने टॅकर माफीया पाण्याची खरेदी करित आहेत, मात्र पालिकेकडून नाममात्र दरात खरेदी केलेले एक लीटर पाणी तब्बल एक रुपयात विकत असल्याचे माहे एप्रिल २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महानगरपालिकेने १०० दिवसांत तब्बल ३९ हजार खासगी टॅकरद्वारे पाणी पुरवठा केल्याचे तसेच वर्षाला जवळपास ५०० कोटी रुपयांचा टॅकर घोटाला होत असल्याचे दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने चौकशी करून संबंधित टॅकर माफीयांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्याही टॅकर मालकास पाणी देत नसून, जलजोडणी धारकास अपुरा पाणी पुरवठा होत असल्यास, त्याची लेखी मागणी आल्यास, त्याला विहित शुल्क आकारून महानगरपालिकेच्या अथवा जलजोडणी धारकाने उपलब्ध केलेल्या खाजगी टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो.

(२) हे खरे नाही.

तथापि, अशा प्रकारची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाली होती.

(३) सदर तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत पडताळणी केली असता त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे सदर प्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कुलाबा (मुंबई) येथील रिगल थिएटरजवळील मेट्रो हाऊस
इमारतीला लागलेल्या आगीबाबत**

(१८) * ५३६५४ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल थिएटरजवळील मेट्रो हाऊस इमारतीला गुरुवार दिनांक २ जून, २०१६ रोजी दुपारी ४.३० वाजता भीषण आग लागली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू आग लागण्याची कारणे काय आहेत, आगीत कोणत्या स्वरूपाची हानी झाली आहे याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यानुसार आगीत मृत व जखमींच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे आग लागल्याच्या कारणांची चौकशी करण्यात आली.

चौकशीमध्ये सदर आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागल्याचे आढळून आले. या आगीत अग्निशमन दलाचे १ सहाय्यक केंद्र अधिकारी व २ अग्निशामक जखमी झाले होते. त्यांना त्वरीत उपचार करून सोडण्यात आले.

सदर घटना ही नैसर्गिक आपत्तीत मोडत नसल्यामुळे आगीत मृत व जखमींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नालासोपारा येथे बोगस कागदपत्रांच्या आधारे विकासकांनी केलेले
अनधिकृत बांधकाम व रहिवाशांची केलेली फसवणूक**

(१९) * ५७२१५ श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नालासोपारा येथे बोगस सीसी कागदपत्रांच्या आधारे केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तसेच सदर अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या १२०० ते १३०० नागरिकांना विविध राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतून कर्ज घेताना फसवणूक केल्या प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री यांचेकडे श्री. मनोज पाटील, श्री. मनोज बारोट व श्री. आशिष जोशी यांनी माहे मे, २०१६ मध्ये वा त्या सुमारास केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांमार्फत नालासोपारा पोलीस ठाण्यात १२ विकासकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विकासक कोण आहेत याबाबत तपास करण्यात आला आहे काय,

(३) तसेच उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर विकासकांविरुद्ध नालासोपारा पो.स्टे. मध्ये भा.दं.वि.सं. कलम ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१ सह एमआरटीपी ५३, ५४ प्रमाणे ३१ गुन्हे दाखल करण्यात आले असून अद्यापपर्यंत एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्याची कार्यवाही चालू आहे. सदरहू गुन्हे तपासाधीन आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर येथे पोलीस शिपाई पदाच्या भरती
प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत**

(२०) * ५५४४४ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर येथे पोलीस शिपाई पदाच्या ४९ जागांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिनांक २१ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी समिती नियुक्ती केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पोलीस भरती प्रक्रियेमध्ये दिनांक २० एप्रिल, २०१६ रोजी पोलीस शिपाई श्री.मच्छिंद्र किरण शेलार, नेमणूक पोलीस मुख्यालय, अहमदनगर यांनी गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) पोलीस शिपाई श्री.मच्छिंद्र किरण शेलार नेमणूक पोलीस मुख्यालय अहमदनगर यांना पोलीस आयुक्त अहमदनगर यांनी त्यांचे दि २०/०४/२०१६ रोजीच्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित केले आहे. तसेच, त्यांचे विरुद्ध आदेशित करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये ते दोषी आढळल्याने त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी आदेशित करण्यात आलेली असून सदर विभागीय चौकशी उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांचेकडे दिनांक १७/६/२०१६ रोजी देण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई -विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात औषध
खरेदी प्रक्रियेमध्ये झालेला गैरव्यवहार**

(२१) * ६०१३१ श्री.भरतशेठ गोगावले (महाड), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई -विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात औषध खरेदी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वसई येथील सरडी, एम पेटीट रुग्णालयामध्ये औषध पुरविलेली साठा नोंदवही तपासली असता औषधांचे मिळालेले नग, त्यापैकी वापर केलेले नग व प्रत्यक्ष शिल्लक राहिलेले नग यामध्ये तफावत आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, गरोदर महिलांसाठी देण्यात येणा-या इंजेक्शन आयर्न सुक्रोज या औषधांचे १ हजार ३८२ नग प्राप्त झाले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार दोषी व्यक्तींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अशा प्रकारची तक्रार दिनांक २५.०४.२०१६ रोजी महानगरपालिकेस प्राप्त झाली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांनी मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडून अंतर्गत लेखापरिक्षण केले असता सदर तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.

(३) गरोदर महिलांसाठी देण्यात येणारा आयर्न सुक्रोज इंजेक्शनचा साठा खालीलप्रमाणे आहे:-

सन २०१३-१४	२००० नग
सन २०१४-१५	६००० नग
सन २०१५-१६	निरंक

(४) सदर प्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिका यांनी अंतर्गत लेखापरिक्षण केले असून यामध्ये तथ्य आढळून आले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनधिकृत बांधकामांना अधिकृत दर्जा देण्याच्या निर्णयाबाबत

(२२) * ५३९२९ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुभाष साबणे (देगलूर), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनधिकृत बांधकामांचे धोरण ठरविण्यासाठी राज्य शासनाने सनदी अधिकारी सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना अधिकृत दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे माहे एप्रिल, २०१६ वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयात अनधिकृत बांधकामाच्या पुर्नविकासासाठी कोणतीही तरतूद नसल्याने तसेच अनधिकृत बांधकामे ज्या भागात आहेत तेथे वीज,पाणी,मलनिःस्सारण,रस्ते आदी नागरी सुविधांवर ताण पडून भविष्यात नागरी सुविधांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून निर्णयात सुस्पष्टता नसल्याने सनदशीर मार्गाने घरे विकत घेणाऱ्यांना अडचणीचे होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) शासनाने नागरी क्षेत्रासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करणे, त्यावर कारवाई करणे यावर उपाययोजना सुचविण्यासाठी आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. सदर समितीने त्यांचा अहवाल शासनास सादर केलेला आहे. सदर अहवाल शासनाने स्विकारला असून त्याआधारे अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही करणे, अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी प्रशासकीय तसेच कायद्यामध्ये सुधारणा प्रस्तावित करणे, झालेली अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यासाठी धोरण ठरविणे, आरक्षणामध्ये असलेले बांधकामे नियमानुकूल करणे इ. साठीचे शासनाने धोरण ठरवून त्या धोरणास दि.१० मार्च, २०१६ रोजी झालेल्या मा.मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झालेली आहे.

अनधिकृत बांधकामासंबंधी विविध जनहीत याचिका मा.उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या असल्याने जनहीत याचिकांमधील अंतरिम निर्णयानुसार शासनाने मा.मंत्रीमंडळाने मान्य केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाची अनुमती अपेक्षिलेली होती. तथापि, मा.उच्च न्यायालयाने दि.२६/०४/२०१६ रोजी दिलेल्या निर्णयामध्ये अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यास अनुमती दिलेली नाही. त्यामुळे सध्या याविषयी कोणतेही आदेश/शासन निर्णय निर्गमित करता आलेले नाहीत. शासनस्तरावर वैधानिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याची बाब विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**लोणार (जि. बुलढाणा) येथील जागतिक दर्जाच्या
सुविधांसंदर्भातील आराखड्याबाबत**

(२३) * ५४८७५ डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोणार (जि. बुलढाणा) येथे जागतिक दर्जाच्या सुविधांसंदर्भात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने दिनांक १२ एप्रिल, २०१६ रोजी मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत सुमारे ९३,४६,५१,४७२ रुपयांचा आराखडा सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आराखड्यानुसार सरोवर विकास कामांना केव्हापासून सुरुवात करण्यात येणार आहे तसेच सदर कामे केव्हापर्यंत पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे,

(३) सदरच विकास कामे सुरु झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) विषयाधीन आराखडा उच्चस्तर समितीच्या दि.१२/४/२०१६ च्या बैठकीत सादर करण्यात आला. उच्चस्तर समितीच्या शिफारशीनुसार सदर आराखडा शिखर समितीस अंतिम मान्यतेसाठी सादर केल्यानंतर शिखर समितीच्या निर्णयानुसार सदर आराखड्याची अंमलबाजवणी करावयाची आहे.

राज्यातील इचलकरंजी, भिवंडी, मालेगांव आदी यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ न मिळाल्याबाबत

(२४) * ५५६५१ श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील इचलकरंजी, भिवंडी, मालेगांव आदी यंत्रमाग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांना कोणत्याही कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे कामगारांनी संप व इतर आंदोलन सुरु केल्यामुळे या उद्योगात कामगार उपलब्ध होत नसल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर सुतावर सेस लावून राज्यातील यंत्रमाग कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी कामगार राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन कमिटीने मंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत आणि कामगारांच्या कल्याणाच्या विविध योजनांच्या शिफारशी माहे नोव्हेंबर, २०१३ मध्ये शासनास सादर केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त शिफारशी स्विकारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) नाही.

(२) होय.

(३) समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मा.मंत्री मंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यासाठी विविध विभागांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पिण्याचे पाणी बिल्डरांना पुरविण्यात आल्याबाबत

(२५) * ५४६७५ श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विकासात उभ्या राहणा-या इमारतींच्या बांधकामासाठी पिण्याचे पाणी द्यावयाचे नाही असा निर्णय घेतला असताना महापालिकेच्या अंधरी के पूर्व विभागाच्या सहार रोड येथील जुन्या कार्यालयामधून पालिका अधिकारी व विकासक यांच्या संगनमताने विकसकांना सर्रास बेकायदेशीररित्या पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे व पिण्याचे पाणी इमारत बांधकामासाठी वापरले जात असल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणाची चौकशी करावी आणि मुंबईकरांचे पिण्याचे पाणी विकासकांना विकणा-या अधिका-यांविरोधात कडक कारवाई करावी तसेच पालिकेने पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करावा, अशी मागणी पालिकेकडे माहे एप्रिल, २०१६ च्या पहिल्या पंधरवड्यात श्री. विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गुढीपाडव्या निमित्त सुट्टी असतानाही या विभाग कार्यालयातून विकासकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे तसेच दिनांक ५ ते ७ एप्रिल या काळात तब्बल ४५ टँकर (दरदिवशी १५ टँकर) पिण्याचे पाणी ओबेरॉय, कन्स्ट्रक्शन या प्रा.लि.ला देण्यात आले व अशाच पध्दतीने अन्य विकासकांनाही येथून टँकर मधून पिण्याचे पाणी देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) अशा प्रकारची कोणतीही मागणी श्री. विवेकानंद गुप्ता यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेली नाही.

तथापि, अशा आशयाची बातमी दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झाली होती.

(३) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कोणत्याही विकासकास टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला नाही.

सदर ठिकाणी ओबेरॉय कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांनी बांधलेल्या स्प्लेंडर कॉम्प्लेक्स को. ऑप. हौ. सो. लि. या रहिवाशी इमारतीस गुढीपाडव्याच्या दिवशी महापालिकेमार्फत घरगुती वापराकरिता नियमानुसार रीतसर शुल्क भरून पूर्वपरवानगीने टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बाजारभावापेक्षा अधिक दराने शालेय साहित्य खरेदी केल्याबाबत

(२६) * ६०६७३ डॉ.राहूल आहेर (चादवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून ३४ कोटींची निविदा प्रक्रिया राबविली असून बाजारभावापेक्षा अधिक दराने शालेय साहित्य खरेदी केल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या खरेदीमध्ये कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय व त्यानुसार खरेदी प्रक्रियेतील दोषी कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद-सुलिभंजन-म्हैसमाळ या
पर्यटनस्थळांचा विकास करण्याबाबत**

(२७) * ५५९१८ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद-सुलिभंजन-म्हैसमाळ या पर्यटनस्थळाचा एकत्रितपणे विकास करण्यासाठी ४४५ कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्यटन विकास प्राधिकरणाचा मंजूर आराखडा राज्य नियोजन विभागाने परत पाठविल्याचे माहे मे, २०१६ च्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मंजूर आराखडा नियोजन विभागाने परत पाठविण्यामागील कारणे काय आहेत तसेच उक्त प्रस्तावास मंजूरी देऊन खुलताबाद-सुलिभंजन-म्हैसामाळ या पर्यटनस्थळांचा विकास करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल : (१) होय. रु.४३५.९२ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

(२) व (३) नियोजन विभागाने सदर आराखड्यास मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन तो पर्यटन विभागास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन पर्यटन विभागास सादर केला आहे. विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर आराखडा उच्चस्तरीय समिती समोर सादर करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

येरवडा (जि.पुणे) येथील महापालिकेच्या रुग्णालयातील यंत्रसामुग्री आणि उपकरणे विनावपर पडून असल्याबाबत

(२८) * ५५७५५ श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येरवडा (जि.पुणे) येथील पर्णकुटी चौकातील ब्रिटीशकालीन पेस्तनजी दवाखाना पाडून त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने दहा वर्षापूर्वी पंचवीस कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या रुग्णालयात विविध आजारांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री आणि उपकरणांची खरेदी करण्यासाठी सात वर्षे लागली असून सदर रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने गत तीन वर्षांपासून कोटयावधी रुपयांची यंत्रसामुग्री वापराविना पडून असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे शासनाने सदर रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) सदर रुग्णालयामध्ये आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्णविभाग, सोनोग्राफि, प्रयोगशाळा, लसीकरण, प्रसुति विभाग, अस्थीरोग विभाग, शल्य चिकीत्सा यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री कार्यान्वित आहे. तथापि, तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे ही वस्तुस्थिती आहे.

रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे कुशल मुनष्य बळ व तज्ञ डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने, पुणे महानगरपालिकेकडून सदरची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.

रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याची प्रक्रीया होईपर्यंत अर्हता प्राप्त तज्ञ डॉक्टरांच्या सेवा बंधपत्रीत (बॉन्डेड) डॉक्टर्स म्हणून उपलब्ध करून घेण्याकरिता संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरून २५ बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत. या व्यतिरिक्त कंत्राटी पध्दतीने सुध्दा तज्ञ डॉक्टर नेमण्यासाठी जाहिरात देऊन भरती करण्याचा पुणे महानगरपालिकेमार्फत प्रयत्न करण्यात आला आहे. तथापि, केवळ एकच तज्ञ डॉक्टर उपलब्ध होवू शकले. पुणे महानगरपालिकेकडून डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याच्या घोषणेबाबत

(२९) * ५३९६५ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिनांक ११ एप्रिल, २०१६ रोजी केली, हे खरे आहे काय,

(२) तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी रुपये ३०५५ कोटींचा आराखडा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. जयकुमार रावल : (१) होय.
 (२) होय.
 (३) व (४) कार्यवाही प्रगतीत आहे.

मुंबई कांदिवली येथील सुमारे १० एकर भूखंड झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी विकासकाला दिल्याबाबत

- (३०) * ५७६८० श्री.विजय भांबळे (जिंतूर), डॉ.राहूल आहेर (चांदवड), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई कांदिवली येथील १० एकर मोकळ्या भूखंडाच्या मालमत्तापत्रकावर शासनाचे नांव असतानाही हा भूखंड झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी मे.रुचिप्रिया डेव्हलपर्सला दिल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार झो.पु. प्राधिकरणातील अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येतआहे,
- (३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत?

श्री. प्रकाश महेता : (१) सीटीएस क्र.१६३ (पै) व १६६, हनुमाननगर कांदिवली मुंबई या मिळकतीमधील ४७७६९१.६२ चौ.मी. क्षेत्रावरील योजनेस दिनांक ११.१२.२००९ अन्वये तात्पुरत्या स्वरूपात आशयपत्र दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून ४०४७० चौ.मी. क्षेत्रावर महसूल विभागाची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम सुरु केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास सदर बांधकामास स्थगिती देण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत दि.१४/८/२०१५ अन्वये मे.रुचिप्रिया प्रा.लि. यांना काम बंद करण्याची नोटिस दिली असून सद्यःस्थितीत

काम बंद आहे. या नोटीसीविरुद्ध विकासकाने उच्चस्तरीय समितीकडे दाखल केलेल्या अपील क्र.२९/२०१६ मध्ये समितीने दि.०५.०३.२०१६ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना सर्व मुद्द्यावर पुर्नविचार करावा असे आदेशित केले आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी दि.२०.०९.२०१६ रोजी सुनावणी आयोजित केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दि. १०.०२.२०१६ च्या पत्रान्वये न.भू.क्र.१६३अ मधील ४०,४७० चौ.मी. मोकळा भूखंड ताब्यात घेण्याच्या सुचना क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या होत्या. त्यानंतरही विकासकाच्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दि. २५.०४.२०१६ व दि. २९.०६.२०१६ रोजी आदेश पारित केले असून बांधकामासह जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरु आहे असा जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचा अहवाल आहे.

(२) व (३) वर नमूद मिळकतीवरील योजने संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.१०४/२०१२ व रिट याचिका क्र.१६०७, १६१०, १६१८, १६१९ व १६२०/२०१५ दाखल करण्यात आल्या असून प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

**कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील
द्रोपदी विहार इमारत खचल्याबाबत**

(३१) * ५४४०७ श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पश्चिममधील द्रोपदी विहार ही चार मजली इमारत दिनांक ४ जून २०१६ रोजी वा त्या सुमारास खचल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीमध्ये २३ कुटुंब व शाळेचे ८०० विद्यार्थी शिक्षण घेत होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,त्यानुसार सदर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून सदर इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यात आली असता, ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे आढळून आले.

या तपासणी अहवालानुसार सदर इमारत निष्कासित करण्याबाबत महानगरपालिकेकडून इमारतीच्या मालकास कळविण्यात आले.

त्यानुसार इमारत मालकाने या इमारतीचा तिसरा व चौथा मजला पुर्णपणे निष्कासित केला असून, उर्वरित इमारतीच्या निष्कासनाचे काम सुरु आहे.

(२) या इमारतीमध्ये २३ कुटुंबे वास्तव्यास होती. तर या इमारतीत असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेत ४०६ विद्यार्थी शिक्षण घेत होते.

(३) या इमारतीत स्थित असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेच्या वर्ग खोल्या अन्य इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आल्या असून, तेथे शाळेचे वर्ग नियमितरित्या सुरु असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गॅटरोड, मुंबई येथील गुलमहल इमारत कोसळून झालेली दुर्घटना

(३२) * ५३७५५ श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.गोपालदास अयवाल (गोंदिया), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गॅटरोड परिसरातील कामाठीपुरा येथील १४ व्या गल्लीतील गुलमहल ही तीन मजली इमारत दिनांक ३० एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास कोसळून सहा जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर इमारत ही ९० वर्षे जुनी असून म्हाडाने ही धोकादायक असल्याचे जाहिर करून खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर दुर्घटनेबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले, त्यानुसार मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना शासनाने कोणत्या स्वरूपाची मदत दिली वा देण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) हे खरे आहे.

- (२) सदर इमारत १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी होती. इमारत धोकादायक असल्याचे म्हाडाने जाहिर केले नव्हते. मात्र, आमदार निधीतुन सदर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी इमारतीतील खोल्या खाली केल्या होत्या.
- (३) व (४) उपमुख्य अभियंता, परिमंडळ-३, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांनी घटनेची सविस्तर चौकशी केली असून सदर इमारत कोसळण्याची दुर्घटना ही निव्वळ अपघाताने घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इमारत कोसळल्याने मृत पावलेल्या तथा जखमी व्यक्ती या सदर इमारतीतील रहिवाशी नसल्याने प्राधिकरणाच्या धोरणानुसार त्यांना मंडळातर्फे / शासनातर्फे मदत देण्यात आलेली नाही.

मुंबई महानगरपालिकेतील डेब्रिज घोटाळयाबाबत

(३३) * ५४२६९ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी झोन-५ च्या रस्त्यालगतचे डेब्रिज व नाल्यातील गाळ उचलण्याचे १५० कोटीचे कंत्राट असताना, कंत्राटदाराने प्रत्यक्षात काम केलेले नसतानाही कार्यकारी अभियंत्याच्या सहीने व स्वतःच्या मर्जीने कंत्राटदारास दिल्याचे भासवून १५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या सुमारास आयुक्त मुंबई महानगरपालिका यांच्या निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, व त्यानुसार संबंधितांवर कारवाई तसेच १५० कोटी रुपयांच्या वसुलीच्या संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-५ मधील रस्त्यांलगतचे डेब्रीज उचलण्यासाठीचे ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीकरीताचे प्रतिदिन १९० मे. टन परिणामाचे रु.२०३.४९ प्रति मे.टन या दराने एकूण १,३८,७०० मे. टनाचे रु.२,८२,२४,०६३/- इतक्या रकमेचे कंत्राट मे. राम इंजिनियरींग ऍण्ड कंस्ट्रक्शन कंपनी यांना महापालिकेच्या उप प्रमुख (घ.क.व्य.) नियोजन विभागाकडून देण्यात आले होते.

तसेच, परिमंडळ-५ मधील रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यांमधील गाळ उचलण्यासाठीचे मे २०१४ ते मे २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीकरीताचे प्रतिदिन २४० मे. टन परिणामाचे रु. ३२१/- प्रति मे. टन या दराने एकूण १,७५,२०० मे . टनाचे रु.५,६२,३९,२००/- इतक्या रकमेचे कंत्राट मे. अंशुमन ऍण्ड कंपनी यांना महापालिकेच्या उप प्रमुख (घ.क.व्य.) नियोजन विभागाकडून देण्यात आले होते.

तथापि, मे. अंशुमन ऍण्ड कंपनी या कंत्राटदाराने १,७५,२०० मे. टनाची मर्यादा ओलांडून २,५२,६५३ मे. टन इतक्या गाळाची वाहतूक केली. त्यामुळे सदर कंत्राटदारास रु.५,६२,३९,२००/- ऐवजी रु.८,११,०१,७६२/- इतक्या रकमेचे अधिदान केले असल्याचे निदर्शनास आले.

(२) परिमंडळ-५ मधील रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यातील गाळ उचलण्यासाठीच्या १,७५,२०० मे. टनाची मर्यादा ओलांडून २,५२,६५३ मे. टन गाळाची वाहतूक कंत्राटदाराने केल्यामुळे व त्यासाठी रु.५,६२,३९,२००/- इतक्या रकमेऐवजी ८,११,०१,७६२/- इतक्या रकमेचे अधिदान झाल्याचे निदर्शनास आल्याबाबतचा अहवाल सहाय्यक आयुक्त एम/पूर्व विभाग यांनी उपायुक्त (परि-५) यांच्याकडे दि.१०.०५.२०१६ रोजी सादर केला.

सदर अहवालावर उपायुक्त (परि-५) यांनी सदर कामावर देखरेख ठेवणारे सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) व सदर कामाचे देयक पारित करणारे लेखा अधिकारी यांची चौकशी करण्यासाठी आदेश दिले.

परिमंडळ-५ मधील छोट्या गटारांमधील गाळ उचलणे व त्याची वाहतूक करणे यासाठी केलेल्या कंत्राटातील विहित कोट्यापेक्षा जास्त प्रमाणात गाळ वाहून नेल्याबाबतच्या अनियमिततेस सकृतदर्शनी जबाबदार असणाऱ्या सहाय्यक अभियंता (घ.क.व्य.) व संबंधित लेख अधिकारी यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरु आहे.

(३) व (४) सदर प्रकरणाबाबतचा अंतिम चौकशी अहवाल अद्यापि प्राप्त झालेला नाही.

कोकणातील बेरोजगार उमेदवारांना शासनातील विविध विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमीष दाखवून फसविण्यात आल्याबाबत

(३४) * ५७००० श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील सुमारे ६८ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना वाटगाव (ता.वाळवा, जि.सांगली) येथील सचिन हंबीरराव पाटील व हेमंत हनुमंतराव पाटील यांनी सन २०१२ ते दिनांक १६ मार्च, २०१४ या कालावधीत शासनातील विविध विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमीष दाखवून बनावट नेमणूकीची पत्रे देवून १ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांना फसविले असल्याची तक्रार दिनांक २८ मे, २०१६ रोजी खेड (जि. रत्नागिरी) पोलिस स्थानकात श्री. राजेश मोरे व अन्य फसवणूक झालेल्या व्यक्तींनी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी फिर्यादीचे तक्रारीवरून खेड पोलीस ठाणे येथे सचिन हंबीरराव पाटील व हेमंत हनुमंतराव पाटील यांचविरुद्ध गुन्हा रजि.नंबर १३६/२०१६ भा.दं.वि.क. ४६५, ४६८, ४२०, ३४ प्रमाणे दिनांक २८/०५/२०१६ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्यात सचिन हंबीरराव पाटील यास दि.२८/०६/२०१६ रोजी अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी हेमंत हनुमंतराव पाटील याचा शोध

सुरु असून लवकरात लवकर अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
गुन्ह्याचा तपास चालु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर येथील घनकचरा व्यवस्थापन व डम्पिंग ग्राउंडच्या समस्येबाबत

(३५) * ५४५९५ श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापनाकरिता 'लॅंड फील साईट' महानगरपालिका क्षेत्रात उपलब्ध नसल्यामुळे तसेच लगतच्या परिसरातही डम्पिंग ग्राउंडकरिता जागा उपलब्ध होत नसल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाबाबत फार मोठी समस्या निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर डम्पिंग ग्राउंड करिता व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरिता महसूल/ कक्ष -१/ टे - ७/ एल. बी. पी. /सी. आर ११७ दि. २१/०८/२००४ चे आदेशानुसार मौजे कांबा येथील २५ हेक्टर आगाऊ ताबा देण्यात आलेली जागा मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचे ०४/०१/२००८ चे पत्रानुसार आदेश रद्द होऊन ताबा मिळाला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच मौजे तळोजा येथील घनकचरा व्यवस्थापनाकरिता एम.एम.आर.डी.ए. कडून प्रस्तावित जागा सुद्धा उपलब्ध झाली नसून उल्हासनगरच्या २० कि.मी. परिसरातील शेतजमीन मालकांकडून निविदा मागवून डम्पिंग ग्राउंडकरिता जागा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्नही विविध तांत्रिक कारणांनी अयशस्वी ठरला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उल्हासनगर महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापन व डम्पिंग ग्राउंड करिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) हे खरे आहे.

(४) व (५) उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करूनही घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने डम्पिंग ग्राउंडवर

दैनंदिन जमा होणारा घनकचरा कमी व्हावा या हेतूने शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खाजगी अभिकर्त्यांद्वारे महापालिकेमार्फत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे :-

- घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती, खतनिर्मिती प्रकल्प इत्यादी उभारणीसाठी खाजगी अभिकर्त्यामार्फत जागेसह व जागेविना घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट (स्वारस्याची अभिव्यक्ती) वर्तमानपत्रात प्रसिध्द करून प्रस्ताव मागविण्यात आले होते. याअनुषंगाने दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.
- शहरात निर्माण होणारे डेब्रिज/रॅबिड तसेच इतर बांधकामाचे टाकाऊ साहित्य यांपासून ब्रिक्स अथवा वीट इत्यादी वस्तु वनविण्यासाठी जागेसह व जागेविना घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत "एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट" (स्वारस्याची अभिव्यक्ती) वर्तमानपत्रात प्रसिध्द करून प्रस्ताव मागविण्यात आले हाते. याअनुषंगाने दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.
- उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील नागरी घनकचऱ्यातून वेगळे केलेल्या प्लास्टीक वेस्टपासून पायरोलायसीस तंत्रज्ञानाने इंधन तयार करण्याच्या प्रकल्पाची पी.पी.पी. तत्वावर उभारणी करणे व ७ वर्षे कालावधीसाठी निगा व देखभाल करणे या कामासाठी अनुभवी संस्थांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती प्रपत्र ई-निविदेद्वारे उल्हासनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मागविण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

कांजूरमार्ग (पूर्व) येथे सिमेंटची भिंत कोसळून २ कामगारांचा मृत्यु झाल्याबाबत
 (३६) * ५५४८० श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग (पूर्व) येथील कर्वे नगरमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) ३ इमारती बांधण्याच्या कामाचे कंत्राट स्पार्क या कंपनीला देण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीसाठी गांधीनगर पूलाच्या बाजूला भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी बांधण्यात आलेली सिमेंटची भिंत दिनांक ०७ मे, २०१६ रोजी कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली २ कामगारांचा मृत्यु झाला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर संरक्षक भिंत बांधण्याचे उप कंत्राट बालाजी डेव्हलपर्सला दिलेले असतांना या कंपनीच्या रजिस्टर नोंदणीवर मृत कामगारांची नोंद नसल्याचे पोलीसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी तपास कामाची सद्यःस्थिती काय आहे व मृत कामगारांच्या कुटुंबियांना कोणत्या स्वरूपाची नुकसान भरपाई देण्यात आली वा देण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशंत: खरे आहे.

(२) होय.

(३) सदर तपासात बालाजी डेव्हलपर्स यांची नोंदणी रजिस्टर कांजुरमार्ग पोलीस ठाणे यांनी जमा केले असून त्यामध्ये मृताची नोंद केली आहे.

(४) व (५) संबंधित क्षेत्रिय सरकारी कामगार अधिकारी यांनी अपघाताच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले असता, बांधकाम मजुरांकरीता विहित केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियमांतर्गत विकासक तसेच कंत्राटदार यांचे विरुद्ध दिनांक २७/०५/२०१६ रोजी प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory Order) निर्गमित केले आहेत. तसेच संबंधिताविरुद्ध इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६ व कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम, १९७० अधिनियमांतर्गत अॅडीशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट दादर न्यायालय क्र. ५ येथे खटले दाखल करण्यात आले आहेत.

मृत कामगारांच्या नातेवाईकांना रुग्णवाहीकेद्वारे त्यांचे गावी अंत्यसंस्कारासाठी जाण्याकरीता तातडीने मदत म्हणून रु. १५,०००/- देण्यात आले, तदनंतर कंत्राटदार श्री. बालाजी कन्स्ट्रक्शन यांचे तर्फे प्रत्येकी रु.५०,०००/- नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच कामगार नुकसान भरपाई अधिनियमांतर्गत द्यावयाच्या नुकसान भरपाईबाबत न्यु इंडिया इन्श्युरन्स या विमा कंपनीकडे

दावा करण्यात आला असून सदर दाव्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळणे निर्णयाधीन असताना कंत्राटदाराने मृत कामगार कै. श्री. इंद्रजीत चौहान व कै. श्री. महेश चौहान यांचेकरीता रु. ८,९६,०००/- व रु. ८,६७,६४० चा धनादेश नुकसान भरपाई आयुक्त, यांच्या कार्यालयात जमा केलेला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेचे वर्कशॉप अधीक्षक यांनी केलेला गैरव्यवहार

(३७) * ५४६१७ श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर महानगरपालिकेचे वर्कशॉप अधीक्षक एम.डी.सावंत यांनी वर्कशॉपला स्पेअरपार्ट पुरविण्याचे काम आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देणे, कमी किंमतीच्या वस्तू जास्त दराने खरेदी करणे तसेच आवश्यक नसलेले स्पेअर पार्ट आपल्या मर्जीतील ठेकेदाराकडून तयार करून त्यांची किंमत जादा दराने अदा करणे, बूम वाहनाचा गिअर गरज नसतांना जादा दराने खरेदी करणे इत्यादीमध्ये गेल्या तीन वर्षात ४० ते ५० लाखांचा गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गैरव्यवहाराबाबत महासभेत माहिती देऊनही अदयापी त्याची दखल न घेता चौकशीचे कोणतेही लेखी आदेश काढण्यात आलेली नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर गैरव्यवहाराप्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, तदनुसार दोषी व्यक्तींवर शासन स्तरावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडून चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**विरार येथे खाजगी मालकीची जमिन सरकारी दाखवून एचडीआयएल कंपनीने
रेंटल हाउसिंग स्कीम या योजनेसाठी परवानगी घेतल्याबाबत**

- (३८) * ५४२१२ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमित घोडा (पालघर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटीतील मौजे चिखल डोंगरी आणि डोंगरे येथील आराखड्यात खाजगी मालकीची ५२५ एकर अधिक २५ एकर सरकारी जमिन दाखवून एचडीआयएल कंपनीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या रेंटल हाउसिंग स्कीम या योजनेसाठी परवानगी घेतली होती, हे खरे आहे काय,
- (२) वसई-विरार शहर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, नगररचना विभागाचे उपसंचालक, तत्कालीन सिडको प्राधिकरण आणि एचडीआयएल, एव्हरशार्डन डेव्हलपर्स आणि त्यांच्या आर्किटेक्टच्या संगनमताने खाजगी अधिक सरकारी जमिनीवर ४ एफएसआय देवून टीडीआर व डीआर यांच्या माध्यमातून २५ हजार कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब अलिकडेच (मे २०१६ च्या पहिल्या पंधरवड्यात) निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, विरार येथील रेंटल हाउसिंग स्कीम मध्ये सरकारची दिशाभूल करित एचडीआयएलने परवानगी घेवून या परवानग्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मौजे डोंगरे, चिखल डोंगरी व बोर्लीज येथील मे. HDIL या विकासकाने प्रस्तावित केलेल्या रेंटल हाउसिंग योजनेस रहिवास व कमी घनता क्षेत्रावर (४८२.४२ एकर) दि.२/२/२००९ रोजीच्या पत्रान्वये लोकेशन क्लिअरन्स दिला होता. तसेच दि.३/६/२००९ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत लोकेशन क्लिअरन्स दिले होते.

सदर क्षेत्र दि.३/७/२००९ च्या अधिसूचनेद्वारे वसई-विरार शहर महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने व रेंटल हौसिंग योजना राबविण्यासाठी शासनाने दि.४/११/२००९ रोजीच्या निर्गमित केलेल्या अधिसूचनेमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिकेचा समावेश नसल्याने दि.२५/८/२०११ रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाने सदर प्रकल्पास दिलेला लोकेशन क्लिअरन्स रद्द केला आहे.

(२) वसई-विरार महानगरपालिकेने दि.१६/७/२०१५ रोजी खाजगी जमीनीवर मे.HDIL यांना बांधकाम परवानगी दिलेली आहे. सदर बांधकाम परवानगी ही अनुज्ञेय असलेल्या मूळ चटई क्षेत्रप्रमाणे (Basic F.S.I.) देण्यात आलेली आहे.

(३) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेले लोकेशन क्लिअरन्स दि.२५/८/२०११ रोजीच्या पत्राने रद्द करण्यात आले असून वसई-विरार शहर महानगरपालिकेने मे.एच.डी.आय.एल. यांना मूळ चटई क्षेत्रप्रमाणे (Basic F.S.I.) दि.१६/७/२०१५ रोजी अंतीम बांधकाम परवानगी दिलेली आहे.

(४) व (५) शासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरणाचा अहवाल, वसई विरार शहर महानगरपालिका व नगर रचना संचालनालयाकडून अपेक्षिलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन त्यावर निर्णय घेईल. तसेच सदर बांधकाम परवानगीबाबत मा.उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.२९०१/२०१५ दाखल असून त्यावर अद्याप निर्णय व्हावयाचा आहे.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.